

कॅनरा बँक

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) कर्ज अर्ज फॉर्म

अर्ज क्रमांक:	तारीख:
बँकेचे/कर्जदाराचे नाव: (ड्रॉप डाऊन):	राज्याचे नाव: (ड्रॉप डाऊन)
यूएलबीचे (ULB) नाव (ULB कोड): (ड्रॉप डाऊन)	

फोटो

• अनिवार्य रकाने

1.	CIG चे सदस्य	(होय/नाही)		JLG चे सदस्य	(होय/नाही)
2.	पथविक्रेत्याचे नाव		वडिलांचे/पतीचे/पत्नीचे नाव		
3.	जन्मतारीख		लिंग (कृपया टिक करा)	पुरुष/स्त्री/तृतीयपंथी	
4.	वैवाहिक स्थिती: (अविवाहित/विवाहित)		मोबाईल क्र.		
5.	सामाजिक प्रवर्ग (कृपया टिक करा)	सर्वसाधारण	अ जा (SC)	अ ज जा (ST)	ओ बी सी (OBC)
6.	मूळ रहिवासी (कृपया टिक करा)	शहरी / ग्रामीण	दिव्यांगजन (PWD)	होय/नाही	अल्पसंख्याक
7.	केवायसी (KYC) कागदपत्रे	आधार क्र	मतदार ओळखपत्र क्र	ड्रायव्हिंग लायसन्स क्र.	रेशन कार्ड क्र.
8.	तुमचे कुटुंब आहे का?	होय/नाही: जर 'होय' असेल, तर कृपया कुटुंबातील सदस्यांचा तपशील द्या			
	कुटुंबाचा तपशील	नाव	अर्जदाराशी नाते		वय
	नात्यामध्ये कृपया खालीलपैकी निवडा -	1.			
	आई, वडील, मुलगा,	2.			
	मुलगी, पती, पत्नी	3.			
		4.			
		5.			
9.	पथविक्रेता कायदा, २०१४ अंतर्गत पथविक्रेता ओळख पटवण्यासाठी यूएलबी (ULB) सर्वेक्षणात तुमचा समावेश करण्यात आला आहे का? (होय / नाही)	जर 'होय' असेल, तर सर्वेक्षण संदर्भ क्रमांक (SRN) लिहा (SRN पीएम स्वनिधी पोर्टलवरून मिळवता येईल)"	SRN क्र	व्यवसायाचा पुरावा (कृपया खालीलपैकी एक द्या)	

				श्रेणी -A	श्रेणी -B
			वेंडर आयडी कार्ड क्र	व्यवसाय प्रमाणपत्र क्र	तात्पुरते CoV (ऑनलाइन जनरेट केलेले)
		(जर 'नाही' असेल, तर कृपया व्यवसायाचा पुरावा द्या (कॅटेगरी C / D साठी) (जर विक्रेता पीएम स्वनिधी पोर्टलवर अर्ज करत असेल तर अनिवार्य) (जर अर्ज बँकेच्या मोबाईल अॅपवर किंवा स्वतःच्या सिस्टमवर भरला जात असेल तर अनिवार्य नाही)		शिफारस पत्र (LoR) क्रमांक (विक्रेत्याने पीएम स्वनिधी पोर्टलद्वारे LoR जारी करण्यासाठी ULB कडे ऑनलाइन अर्ज करावा)	
10.	ई-केवायसी (e-KYC) नुसार पत्ता	वरीलप्रमाणेच (होय/नाही)			
11.	सध्याचा पत्ता (जर वरील ११ मध्ये दिलेल्या पत्त्यासारखाच असेल, तर कृपया 'वरीलप्रमाणेच' वर टिक करा. नसल्यास, तपशील द्या)	घर क्र. / परिसर			
12.	व्यवसायाचा प्रकार	व्यवसायाचे नाव (कृपया नमूद करा / निवडा)			
		व्यवसायाचा कालावधी		वर्ष..... महिने.....	
13.	विक्रीचे ठिकाण/क्षेत्र	स्थिर विक्रेता (निश्चित ठिकाण) : जवळची खूण :			
		क्रमांक:	राज्य: (निवडा)	जिल्हा: (निवडा)	पिन कोड: (निवडा)
14.	सरासरी मासिक विक्री (रुपयांमध्ये)				
15.	बँक खात्याचा तपशील	बँकेचे नाव	IFSC कोड	शाखेचे नाव	खाते क्रमांक
		नाही. जर 'होय' असेल, तर कृपया खालील तपशील द्या			
16.	डिजिटल पेमेंट (कृपया टिक करा)	पेमेंट अॅग्रीगेटर	UPI ID/VPA	टिकाऊ QR कोड (धातू / अॅक्रिलिकवर छापलेला)	
				होय/नाही	
17.	थकीत कर्ज	बँक/कर्ज देणारी संस्था	रक्कम	मासिक हप्ता (EMI)	
18.	आवश्यक कर्जाची रक्कम	रु.....			
19.	संदर्भ	नाव	मोबाईल क्र	पत्ता	
		1.			
		2.			

20.	तुम्ही खालीलपैकी कोणत्याही योजनेचा लाभ घेतला आहे का? (कृपया टिक करा)	आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY)	☐	राष्ट्रीय पोषण अभियान (RPA)	☐
		प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY)	☐	प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA)	☐
		दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (DAY-NULM)	☐	स्वच्छ भारत मिशन (SBM)	☐
		प्रधानमंत्री आवास योजना (PMA Y) शहरी/ग्रामीण	☐	प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना (सौभाग्य - SAUBHAGYA)	☐
		प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY)	☐	राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (रेशन कार्ड)	☐
		एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS)	☐	वन स्टॉप सेंटर	☐
		प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY)	☐	प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY)	☐
		अटल पेन्शन योजना (APY)	☐	प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY)	☐
		प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY)	☐	प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन (PM-SYM)	☐
		सीखो और कमाओ	☐	हुनर से रोजगार तक उपक्रम	☐
		विकासासाठी पारंपरिक कला/हस्तकला कौशल्य श्रेणीवर्धन आणि प्रशिक्षण (USSTAD)	☐	नई रेशनी	☐
				ग्रीन स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम	☐
				वरीलपैकी काहीही नाही	☐

घोषणा आणि अधिकृतता:

a. मी याद्वारे प्रमाणित करतो/करते की, माझ्याद्वारे दिलेली सर्व माहिती सत्य, अचूक आणि पूर्ण आहे. माझा पीएम स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गुंतलेल्या कोणत्याही एजन्सी/संस्थेसोबत कर्ज अर्जातील डेटा (कर्ज देणाऱ्या संस्थेने दुरुस्त केल्याप्रमाणे), UPI आयडी / VPA (डिजिटल पेमेंट अॅग्रीगेटर / कर्ज देणाऱ्या संस्थेने जारी केल्याप्रमाणे), ग्राहक आयडी आणि कर्ज खाते क्रमांक (कर्ज देणाऱ्या संस्थेने जारी केल्याप्रमाणे) यांची देवाणघेवाण करण्यास कोणताही आक्षेप नाही. तुम्ही कर्ज देणाऱ्या संस्थांची थकबाकी वसूल करण्यासाठी योग्य ती खबरदारी/कारवाई करू शकता.

b. माझा आधार क्रमांक प्रमाणीत करण्यास, तसेच इतर सरकारी मंत्रालये/विभागांच्या कोणत्याही योजनांतर्गत लाभांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने, ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी आणि क्रेडिट ब्युरो, कर्जदार आणि त्यांच्या अधिकृत एजंट्सद्वारे माझा क्रेडिट इतिहास आणि क्रेडिट स्कोअर तपासण्यासाठी आधार क्रमांक सामायिक करण्यास माझी कोणतीही हरकत नाही. आधार गोळा

करण्याची संमती आणि उद्देश मला स्थानिक भाषेत समजावून सांगण्यात आला आहे. MoHUA (गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय)/कर्ज देणाऱ्या संस्थेने मला सूचित केले आहे की, माझा सादर केलेला आधार क्रमांक वर नमूद केलेल्या उद्देशाशिवाय किंवा कायद्याच्या आवश्यकतेनुसार इतर कोणत्याही कारणासाठी वापरला जाणार नाही. मला सूचित करण्यात आले आहे की, ही संमती आणि माझा आधार क्रमांक माझ्या खात्याच्या तपशिलासह गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडे (MoHUA) साठवला जाईल.

c. मी सहमत आहे की, हा अर्ज माझी कर्ज विनंती मानली जाईल आणि कोणतीही कर्ज देणारी संस्था, जी पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज देण्यासाठी माझा अर्ज स्वीकारेल, त्यांना ही विनंती लागू असेल.

तारीख:

ठिकाण:.....

अर्जदाराचा अंगठा/स्वाक्षरी

.....
.....

(फक्त कार्यालयाच्या वापरासाठी)

पोचपावती क्र. अर्ज क्रमांक _____

तारीख _____

प्राप्तकर्ता _____

अधिकृत स्वाक्षरीकर्ता (शिक्का आणि सही)

ठिकाण आणि तारीख _____